

दैनिकभत्त्याच्या दरात सुधारणा

तरतुदीत सुधारणा आणि स्पष्टीकरण.....

महाराष्ट्र शासन

वित्त विभाग

शासन पुरकपत्र क्रमांक : प्रवास-१००५/प्र.क्र.१७/सेवा-५

मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२, दिनांक ११ डिसेंबर २००६.

पहा :- (१) शासन निर्णय, वित्त विभाग, क्र : टीआरए.१०७७/१५६-सी/एसईआर-५, दिनांक ११ ऑगस्ट, १९७७.

(२) शासन निर्णय, वित्त विभाग, क्र : प्रवास-१००५/प्र.क्र.१७/सेवा-५, दिनांक ११ जून, २००६.

दोन्यावर जाणाऱ्या कर्मचार्यांना मंजूर करावयाच्या दैनिकभत्त्याचे सुधारित दरवर (२) येथे नमूद केलेल्या आदेशांन्वये विहित करण्यात आले आहेत. या आदेशांतील तरतुदीनुसार दैनिक भत्त्याची परिगणना करताना उद्भवणाऱ्या मूल्यांच्या अनुषंगाने शासन पुढीलप्रमाणे स्पष्ट करीत आहे :—


अ. क्र.	मुद्दा	स्पष्टीकरण
१	दोन्यावरील प्रवासाचा कालावधी व सवलतीच्या कालावधीत कोणत्या दराने दैनिकभत्ता मंजूर करावयाचा आहे ?	या दोन्ही कालावधीत दोन्याच्या ठिकाणासाठी विहित केलेल्या दराने दैनिकभत्ता मंजूर करण्यात यावा.
२	एकाच दोन्यात अनेक ठिकाणांना भेटी देण्यात आल्यास आणि त्या ठिकाणी दैनिक भत्त्याचे वेगवेगळे दर लागू असल्यास, दैनिकभत्त्याची परिगणना कशा रितीने करण्यात यावी ?	अशा प्रकरणी कर्मचार्यास पुढील मुक्कामाचे ठिकाण लक्षात घेवून दैनिक भत्ता मंजूर करण्यात यावा. म्हणजे, एखादा कर्मचारी मुंबई—पुणे—नाशिक—मुंबई असा प्रवास करीत असेल तर त्यास मुंबई—पुणे प्रवास व पुणे येथील मुक्कामाच्या कालावधीत पुणे शहरासाठी विहित केलेल्या दराने, पुणे—नाशिक प्रवास आणि नाशिक येथील मुक्कामाच्या कालावधीत नाशिकच्या दराने आणि नाशिक—मुंबई प्रवासासाठी मात्र नाशिकच्याच दराने दैनिक भत्ता मंजूर करण्यात यावा.
३	८ किलोमीटरच्या पलीकडे परंतु नागरी हद्दीच्या आत केलेल्या प्रवासासाठी कोणत्या दराने दैनिकभत्ता मंजूर करावा ?	नागरी हद्दीच्या आत केलेल्या प्रवासासाठी यापुढे दैनिकभत्ता मंजूर करण्यात येवू नये.
४	शासकीय विश्रामगृहात वास्तव्य केल्यास मंजूर करावयाचे दैनिक भत्त्याचे दर (तक्ता-१) व अनुसूचित दर आकारणाऱ्या हॉटेलमध्ये वास्तव्य केल्यास मंजूर करावयाचे दर (तक्ता-२) पाहता, तक्ता-२ मधील अ.क्र.३ समोरील शेवटच्या दोन स्तंभातील दर (रु. ८५, रु.६५) कमी आहेत.	वरील (२) येथील आदेशातील तक्ता - २ च्या अनुक्रमांक ३ समोरील स्तंभ क्र.४ ते ८ मध्ये विहित केलेल्या दरांपेवजी सुधारित दर अनुक्रमे रुपये २००, रुपये २००, रुपये १५०, रुपये १५० व रुपये १०० असे वाचण्यात यावेत.
५	दैनिकभत्त्याच्या दर सुधारणेच्या नव्या आदेशानुसार देशातील "अ-वर्ग" आणि "ब-१" वर्ग शहरांसाठी वेगवेगळे दर विहित करण्यात आले आहेत. या शहरांची यादी उपलब्ध करून द्यावी.	सूलभ संदर्भासाठी देशातील व राज्यातील "अ-वर्ग" आणि "ब-१" वर्ग शहरांची यादी खाली दिली आहे. "अ-वर्ग" शहरे - पुणे, नागपूर {महाराष्ट्र}, अहमदाबाद, सुरत {गुजरात}, जयपूर {राजस्थान}, लखनौ, कानपूर {उत्तर प्रदेश} "ब-१" वर्ग शहरे - नाशिक {महाराष्ट्र}, विजयवाडा, विशाखापट्टणम {आंध्रप्रदेश}, पटना {बिहार}, राजकोट, वडोदरा {गुजरात}, फरीदाबाद {हरयाणा}, जमशेदपूर, धनबाद {झारखंड}, कोच्ची {केरळ}, जबलपूर, भोपाल, इंदोर {मध्यप्रदेश}, अमृतसर, लुधीयाना {पंजाब}, कोईंबतूर, मदुराई {तामिळनाडू}, मीरत, आग्रा, अलाहाबाद, वाराणसी {उत्तर प्रदेश}, असनसोल {प.बंगाल}

(क. मा. प.)

६	कर्मचारी ज्या दिवशी तो दौऱ्यावर गेला त्या दिवशी दौऱ्याच्या ठिकाणी रात्री मुक्काम न करता रात्रीचा प्रवास करून पुढील दिवशी (म्हणजे रात्री १२.०० नंतर) मुख्यालयी पोहोचत असेल तर त्याच्या प्रकरणीही तक्ता -१ मधील स्तंभ-८ येथे दर्शविलेल्या दराने दैनिकभत्ता मंजूर करावा किंवा कसे ?	नाही. सदर दौरा एकाच दिवसात आटोपत नसल्याने अशा प्रकरणी वरील (२) येथील आदेशातील परिच्छेद -२ मधील तरतूद लागू होत नाही.
७	भारतातील इतर राज्यांच्या राजधान्यांसाठी दैनिकभत्त्याचे कोणते दर लागू होतील ?	वरील (२) येथील आदेशातील तक्त्यांमधील स्तंभ क्र.४ मध्ये नमूद केलेली राज्यांच्या राजधान्यांची शहरे वगळून, भारतातील अन्य राज्यांच्या राजधान्यांची शहरे सार्वजनिक तक्त्यांमधील कोणत्याही स्तंभात समाविष्ट होत असली तरी, तेथे मुंबईसाठी विहित केलेल्या दराने दैनिकभत्ता मंजूर करण्यात यावा.

४. हे पूरक आदेश दि. १९ जून २००६ पासून लागू झाल्याचे समजण्यात यावे.
५. मुंबई नागरी सेवा नियम, १९५९ मधील या संबंधातील सध्याच्या तरतूदी या आदेशाच्या मर्यादेपर्यंत दुरुस्त करण्यात आल्या आहेत असे समजण्यात यावे. हया नियमांना औपचारिक दुरुस्ती यथावकाश करण्यात येईल.
८. हे आदेश महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध असून त्यांच्या संगणक संकेतांक २००६१२१६१५९९३२००१ असा आहे.

महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशानुसार व नावाने ,


(नसीमा म. शेख)

शासनाच्या उप सचिव

प्रति,

- महालेखापाल-१ (लेखा व अनुसूच्यता), महाराष्ट्र, मुंबई.
- महालेखापाल-२ (लेखा व अनुसूच्यता), महाराष्ट्र, नागपूर.
- महालेखापाल-१ (लेखापरीक्षा), महाराष्ट्र, मुंबई.
- महालेखापाल-२ (लेखापरीक्षा), महाराष्ट्र, मुंबई.
- अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई.
- निवासी लेखापरीक्षा अधिकारी, मुंबई.
- राज्यपालांचे सचिव
- मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव
- उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव,
- सर्व मंत्री आणि राज्यमंत्री यांचे स्वीय सहायक,
- मंत्रालयीन सर्व विभाग,
- सर्व विभागीय आयुक्त,
- मंत्रालयाच्या सर्व विभागाखालील विभाग प्रमुख व कार्यालय प्रमुख,

- प्रबंधक, उच्च न्यायालय (मूळ शाखा), मुंबई.
- प्रबंधक, उच्च न्यायालय (अपील शाखा), मुंबई.
- सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई.
- सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई.
- प्रबंधक, लोक आयुक्त व उप लोकआयुक्त यांचे कार्यालय, मुंबई.
- सिनियर रिसर्च ऑफिसर, पे रिसर्च युनिट, भारत सरकार, वित्त मंत्रालय (व्यय विभाग), खोली क्र.२६१, नॉर्थ ब्लॉक, नवी दिल्ली.
- संचालक, लेखा व काबागारे, मुंबई.
- मुख्य लेखा परीक्षक, स्थानिक निधी हिरोब, मुंबई.
- उपमुख्य लेखापरीक्षक, स्थानिक निधी हिरोब, मुंबई/पुणे/नागपूर/औरंगाबाद/नाशिक/अमरावती
- जनसंपर्क अधिकारी, मंत्रालय, मुंबई.
- सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी
- सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी,
- सर्व जिल्हा कोबागार अधिकारी,
- वित्त विभागातील सर्व कार्यासने,
- निवडनस्ती, वित्त विभाग/सेवा-५

* पत्राद्वारे